

विभागीय व जिल्हा स्तरावरील अस्थायी  
पदांना मुदतवाढ देण्याबाबत

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक: ईएनटी २०१३/ प्र.क.७०/टी-१

३२ वा मजला, सेंटर १ इमारत, जागतिक व्यापार केंद्र,

कफ परेड, मुंबई- ४०० ००५

तारीख: २ एप्रिल, २०१३

वाचा

- १) शासन निर्णय क्रमांक: महसूल व वन विभाग, संकीर्ण १००२/ प्र.क.६६(भाग-२)/ ई-८, दिनांक २० मार्च, २००६.
- २) शासन निर्णय क्रमांक: महसूल व वन विभाग, ईएनटी २०१२/प्र.क्र.४१/टी-१, दिनांक २७ फेब्रुवारी, २०१२.
- ३) शासन निर्णय क्रमांक: ईएनटी २०१२/प्र.क्र.४१/टी-१, दिनांक २० मार्च, २०१२.
- ४) शासन निर्णय क्रमांक: ईएनटी २०१२/प्र.क्र.४१/टी-१, दिनांक ११ एप्रिल, २०१२.

शासन निर्णय

१ महसूल व वन विभाग, ईएनटी २०१२/ प्र.क.४१/टी-१, दिनांक २७ फेब्रुवारी, २०१२ , २० मार्च, २०१२ व दि. ११ एप्रिल, २०१२ अन्वये राज्यातील पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, नागपूर व औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यात करमणूक शुल्क व जाहिरात कर यांची वसूली करणे, कर चुकवेगिरीस आळा घालण्याकरीता कर चुकवेगिरीची प्रकरणे शोधून त्यामध्ये दंडात्मक कारवाई करणे या प्रयोजनांसाठी निर्माण करण्यात आलेल्या एकूण ९ संवर्गातील विभागीय पातळीवरील ३६ आणि जिल्हा पातळीवरील ३७३ अशा एकूण ४०९ पदांना दि. १.३.२०१२ ते दि. २८.२.२०१३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

२. विभागीय आयुक्त, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, नागपूर व औरंगाबाद यांचेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांनुसार त्यांचे अधिपत्याखालील करमणूक शाखेतील विभागीय व जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या कर्मचारी वृंदाबाबत शासनास सादर केलेल्या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने सन २०१३-२०१४ या वित्तीय वर्षाकरीता दि. १.३.२०१३ ते दि. २८.२.२०१४ या कालवधीतील सोबतच्या विवरणपत्र अ व ब मध्ये दर्शविलेल्या विभागीय पातळीवरील ३६ व जिल्हा पातळीवरील ३७३ अशा एकूण ४०९ अस्थायी पदांना या शासन निर्णयान्वये खालील अटीच्या अधीन राहून मुदतवाढ देण्यात येत आहे.

- १) शासन निर्णय, महसूल व वन विभाग, संकीर्ण १००२/ प्र.क.६६(भाग-२)/ ई-८, दिनांक २० मार्च, २००६ मधील आकृतीबंधानुसार महसूल प्रशासनातील पदांचा आढावा घेण्यात आला आहे.
  - २) विभागीय आयुक्तांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभागीय व जिल्हा पातळीवरील करमणूक शाखेतील प्रशासनासाठी शासनास सादर केलेला पदांचा प्रस्ताव हा सर्वकष विचार करुन केला असून, त्यात २०१३-२०१४ वित्तीय वर्ष अखेर कोणताही बदल करण्यात येणार नाही.
  - ३) यापूर्वी मुदतवाढ देण्यात आलेल्या अस्थायी पदांपैकी एकही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीकरीता रिक्त नव्हते वा ते व्यपगत झालेले नाही.
  - ४) सन २०१३-१४ या वित्तीय वर्षाकरीता दि. १ मार्च, २०१० पासूनच्या मुदतवाढीचा प्रस्ताव ई-८ कार्यासनाच्या दि. २० मार्च, २००६ च्या शासन निर्णयातील आकृतिबंध पदानुसार विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखालील विभागीय व जिल्हा पातळीवर आवश्यक असलेल्या पदांचे प्रमाणपत्र विहित प्रपत्रात प्रधानशिर्ष, उद्दीष्ट निहाय, इ. माहिती नमूद करुन शासनास सादर करण्यात येईल.
३. शासन आदेशांद्वारे अशाही सूचना देत आहे की, सर्व विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखालील उप आयुक्त (करमणूक शुल्क ) यांनी त्यांच्या विभागातील सर्व जिल्हयांत शासनाकडून विहित करण्यात आलेल्या प्रमाणात करमणूक केंद्राच्या व्यक्तीशः नियमित तपासण्या कराव्यात. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाती करमणूक शुल्क वसूलीबाबतच्या अभिलेखांच्या नियमित तपासण्या करुन प्रत्येक कॅलेंडर महिन्याच्या तपासण्यांचे अहवाल त्यापुढील कॅलेंडर महिन्याच्या १५ तारखेपूर्वी कोणत्याही परिस्थितीत शासनास सादर करावेत.
  ४. शासन याद्वारे असेही आदेश देत आहे की, सर्व विभागीय आयुक्त/जिल्हाधिकारी त्यांचे जिल्हयातील करमणूक शुल्क यंत्रणेकरीता मंजूर केलेल्या अस्थायी पदांवरील अधिकाऱ्यांच्या /कर्मचाऱ्यांच्या सेवा शासनाच्या पूर्व मंजूरीशिवाय इतर कामांकरीता वापरल्या जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच शासनाच्या पूर्वपरवानगीखेरीज सदरची पदे इतर शाखांमध्ये वापरल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यास अशी पदे व्यपगत करण्यात येतील.
  ५. उपरोक्त सर्व अस्थायी पदांवरील पदधारक प्रचलित शासकीय नियमांनुसार प्रवासभत्ता, स्थानिक पूरक भत्ता यासही इतर सर्व अनुज्ञेय भत्ते मिळण्यास पात्र आहेत.
  ६. सोबतच्या विवरणपत्र अ व ब मध्ये दर्शविलेली एकूण ६ संवर्गातील अस्थायी पदे त्या त्या संवर्गातील तात्पुरती भर समजण्यात येतील.
  ७. करमणूक शुल्क व जाहिरात कर या पदांसाठीचा खर्च "मागणी क्रमांक सी-३, २०४५-विक्रेय वस्तू व सेवा यावरील इतर कर व शुल्क -१०१ वसूलीचा खर्च-करमणूक शुल्क -१०१ (तीन) आयुक्त कोकण-वेतने (२०४५ ००९ १०१) -१०१ (चार) आयुक्त नाशिक-वेतने १०१ (२०४५ ०१० ८०१-१०१ (पाच) आयुक्त पुणे-वेतने (२०४५ ०११ ७०१)-१०१ (सहा) आयुक्त अमरावती -वेतने (२०४५ ०१२ ६०१)-१०१

(सात) आयुक्त, नागपूर-वेतने (२०४५ ०१३ ५०१)-१०१ (आठ) आयुक्त, औरंगाबाद-वेतने(२०४५ ०१४ ४०१) " या लेखाशीर्षाखाली सन २०१३-२०१४ या वित्तीय वर्षाकरीता मंजूर होणाऱ्या अनुदानातून भागविण्यात यावा. तसेच पणकर वसूलीसाठी मंजूर करण्यात आलेल्या पदांसाठीचा खर्च, "मागणी क्रमांक सी-३-२०४५-विक्रेय वस्तू व सेवा यावरील इतर कर व शुल्क-१०२ वसूलीचा खर्च-जूगार कर-(००) (०१) जिल्हाधिकारी-मुंबई वेतने (२०४५ ०१६ २०१)-(००) (०२) आयुक्त पुणे-वेतने (२०४५ ०१७ १०१)" या लेखाशीर्षाखाली सन २०१३-१४ या वित्तीय वर्षाकरीता मंजूर होणाऱ्या अनुदानातून भागविण्यात यावा.

८. सदर आदेश वित्त विभागाच्या दि. दि. ४ ऑक्टोबर, २००४ रोजी निर्गमित शासन निर्णय, क्र. असंक १००४/प्र.क्र.१२ (भाग-२)/२००४, वित्तीय सुधारणा-१ द्वारे प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०३२६१११४४७७२१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(विद्या हम्पय्या)

शासनाचे अवर सचिव

सहपत्र: प्रपत्र "अ" व "ब"

प्रत,

- (१) सर्व विभागीय आयुक्त
- (२) सर्व जिल्हाधिकारी
- (३) प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
- (४) प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.
- (५) वित्त विभाग (कार्यासन व्यय-९/वित्तीय सुधारणा), मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- (६) ब-१ कार्यासन, महसूल व वन विभाग, जागतिक व्यापार केंद्र, ३२ वा मजला, मुंबई.
- (७) ई-८ कार्यासन, महसूल व वन विभाग, जागतिक व्यापार केंद्र, ३२ वा मजला, मुंबई.
- (८) निवडनस्ती, टी-१ कार्यासन, महसूल व वन विभाग, जागतिक व्यापार केंद्र, ३२ वा मजला, मुंबई ४०० ०३२

विवरणपत्र अ

शासन निर्णय क्रमांक: ईएनटी २०१३/प्र.क्र. ७०/टी-१, दिनांक २ एप्रिल, २०१३ सोबतचे  
सहपत्र

सन २०१३-१४ या वित्तीय वर्षाकरीता कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व औरंगाबाद विभागातील विभागीय व जिल्हा पातळीवरील करमणूक शाखेतील अस्थायी पदांना दि. १.३.२०१३ ते दि. २८.२.२०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली पदे.

विभागाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या	जिल्हयाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या
१) कोकण विभाग		मुंबई शहर जिल्हा	
उप आयुक्त (करमणूक शुल्क) (अपर जिल्हाधिकारी श्रेणी)	१	करमणूक शुल्क अधिकारी (तहसिलदार श्रेणी)	१
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	५ (यातील २ पदे पणकराच्या कामासाठी)
करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	२	करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	१४
लिपिक-टंकलेखक	१	वरीष्ठ लेखा परीक्षक	१ (पणकर व पणगणना यंत्रावरील पणकराचे लेखे तयार करणे व पर्यवेक्षकीय कामाकरीता)
		निम्नश्रेणी लघुलेखक	१
		लिपिक - टंकलेखक	५
वाहनचालक	१	शिपाई	२
		वाहनचालक	१
शिपाई	१	एकूण	३०
एकूण	६	मुंबई उपनगर जिल्हा	

विभागाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या	जिल्हयाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या
		करमणूक शुल्क अधिकारी (तहसिलदार श्रेणी)	१
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	२
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	१२
		लिपीक - टंकलेखक	६
		शिपाई	१
		वाहनचालक	१
		एकूण पदे	२३
		<b>ठाणे जिल्हा</b>	
		करमणूक शुल्क अधिकारी (तहसिलदार श्रेणी)	१
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	२
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	१३
		लिपीक - टंकलेखक	४
		शिपाई	२
		वाहनचालक	१
		एकूण पदे	२३
		<b>रायगड जिल्हा</b>	
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	४

विभागाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या	जिल्हयाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	७
		<b>रत्नागिरी जिल्हा</b>	
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	२
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	५
		<b>सिंधुदूर्ग जिल्हा</b>	
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	१
		लिपीक-टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	४
कोकण विभागातील एकूण अस्थायी पदे		विभागीय स्तरावरील पदे	६
		जिल्हा स्तरावरील पदे	९२
		एकूण पदे	९८
<b>२) पुणे विभाग</b>		<b>पुणे जिल्हा</b>	
उप आयुक्त (करमणूक शुल्क) (अपर जिल्हाधिकारी श्रेणी)	१	करमणूक शुल्क अधिकारी (तहसिलदार श्रेणी)	१
		सहायक करमणूक शुल्क	३

विभागाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या	जिल्हयाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या
		अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	(यापैकी एक पणकर वसूलीच्या कामासाठी)
करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	२	करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	२०
लिपीक-टंकलेखक	१	लिपीक - टंकलेखक	३
वाहनचालक	१	शिपाई	३
		वाहनचालक	१
शिपाई	१	एकूण पदे	३१
एकूण	६	<b>सोलापूर जिल्हा</b>	
		करमणूक शुल्क अधिकारी (तहसिलदार श्रेणी)	१
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	१९
		लिपीक - टंकलेखक	३
		शिपाई	२
		वाहनचालक	१
		एकूण पदे	२७
		<b>सातारा जिल्हा</b>	
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	५
		लिपीक - टंकलेखक	१

विभागाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या	जिल्हयाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या
		शिपाई	१
		एकूण पदे	८
		<b>सांगली जिल्हा</b>	
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	७
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	१०
		<b>कोल्हापूर जिल्हा</b>	
		करमणूक शुल्क अधिकारी (तहसिलदार श्रेणी)	१
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	१०
		लिपीक - टंकलेखक	२
		शिपाई	२
		वाहनचालक	१
		एकूण पदे	१७
पुणे विभागातील एकूण अस्थायी पदे		विभागीय स्तरावरील पदे	६
		जिल्हा स्तरावरील पदे	९३
		एकूण पदे	९९
<b>३) नाशिक विभाग</b>		<b>नाशिक जिल्हा</b>	
उप आयुक्त (करमणूक शुल्क)	१	करमणूक शुल्क अधिकारी	१



विभागाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या	जिल्हयाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या
(अपर जिल्हाधिकारी श्रेणी)		(तहसिलदार श्रेणी)	
करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	२	सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
लिपीक-टंकलेखक	१	करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	१३
वाहनचालक	१	लिपीक - टंकलेखक	३
शिपाई	१	शिपाई	२
एकूण	६	वाहनचालक	१
		एकूण पदे	२१
		<b>धुळे जिल्हा</b>	
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	५
		एकूण पदे	६
		<b>जळगांव जिल्हा</b>	
		करमणूक शुल्क अधिकारी (तहसिलदार श्रेणी)	१
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	९
		लिपीक - टंकलेखक	२
		शिपाई	२
		वाहनचालक	१
		एकूण पदे	१६

विभागाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या	जिल्हयाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या
		<b>अहमदनगर जिल्हा</b>	
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	१०
		लिपीक - टंकलेखक	२
		शिपाई	१
		एकूण पदे	१४
		<b>नंदूरबार जिल्हा</b>	
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	१
		एकूण पदे	१
नाशिक विभागातील एकूण अस्थायी पदे		विभागीय स्तरावरील पदे	६
		जिल्हा स्तरावरील पदे	५९
		एकूण पदे	९९
<b>४) अमरावती विभाग</b>		<b>अमरावती जिल्हा</b>	
उप आयुक्त (करमणूक शुल्क) (अपर जिल्हाधिकारी श्रेणी)	१	सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	२	करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	५
लिपीक-टंकलेखक	१	लिपीक - टंकलेखक	१
वाहनचालक	१	शिपाई	१
शिपाई	१	एकूण पदे	८
एकूण पदे	६		
		<b>अकोला जिल्हा</b>	
		सहायक करमणूक शुल्क	१

विभागाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या	जिल्हयाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या
		अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	४
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	७
		<b>वाशिम जिल्हा</b>	
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	२
		एकूण पदे	२
		<b>यवतमाळ जिल्हा</b>	
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	५
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	८
		<b>बुलढाणा जिल्हा</b>	
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	५
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	८

विभागाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या	जिल्हयाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या
अमरावती विभागातील एकूण अस्थायी पदे		विभागीय स्तरावरील पदे	६
		जिल्हा स्तरावरील पदे	३३
		<b>एकूण पदे</b>	<b>३९</b>
<b>५) नागपूर विभाग</b>		<b>नागपूर जिल्हा</b>	
उप आयुक्त (करमणूक शुल्क) (अपर जिल्हाधिकारी श्रेणी)	१	सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	२	करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	९
लिपिक-टंकलेखक	१	लिपिक - टंकलेखक	२
वाहनचालक	१	शिपाई	२
एकूण	६	<b>वर्धा जिल्हा</b>	
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	२
		लिपिक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		<b>एकूण पदे</b>	<b>५</b>
		<b>भंडारा जिल्हा</b>	
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	२
		लिपिक - टंकलेखक	१
		शिपाई	१

विभागाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या	जिल्हयाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या
		एकूण पदे	५
		<b>चंद्रपूर जिल्हा</b>	
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	४
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	७
		<b>गडचिरोली जिल्हा</b>	
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	२
		लिपीक - टंकलेखक	१
		एकूण पदे	३
		<b>गोंदिया जिल्हा</b>	
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	१
		एकूण पदे	१
नागपूर विभागातील एकूण अस्थायी पदे		विभागीय स्तरावरील पदे	६
		जिल्हा स्तरावरील पदे	३५
		एकूण पदे	४१
<b>६) औरंगाबाद विभाग</b>		<b>औरंगाबाद जिल्हा</b>	
उप आयुक्त (करमणूक शुल्क) (अपर जिल्हाधिकारी श्रेणी)	१	सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
करमणूक शुल्क निरीक्षक	२	करमणूक शुल्क निरीक्षक	१०

विभागाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या	जिल्हयाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या
(अव्वल कारकून श्रेणी)		(अव्वल कारकून श्रेणी)	
लिपीक-टंकलेखक	१	लिपीक - टंकलेखक	२
वाहनचालक	१	शिपाई	२
शिपाई	१	एकूण पदे	१५
एकूण	६	<b>बीड जिल्हा</b>	
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	४
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	६
		<b>नांदेड जिल्हा</b>	
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	८
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	२
		एकूण पदे	१२
		<b>परभणी जिल्हा</b>	
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	४
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	७
		<b>हिंगोली जिल्हा</b>	

विभागाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या	जिल्हयाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	२
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	४
		<b>उस्मानाबाद जिल्हा</b>	
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	३
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	५
		<b>हिंगोली जिल्हा</b>	
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	२
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	४
		<b>उस्मानाबाद जिल्हा</b>	
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	३
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	५
		<b>जालना जिल्हा</b>	
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	२
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	४

विभागाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या	जिल्हयाचे नाव व मंजूर अस्थायी पदाचे पदनाम	मंजूरी दिलेल्या अस्थाची पदांची संख्या
		लातूर जिल्हा	
		सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	१
		करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	५
		लिपीक - टंकलेखक	१
		शिपाई	१
		एकूण पदे	८
औरंगाबाद विभागातील एकूण अस्थायी पदे		विभागीय स्तरावरील पदे	६
		जिल्हा स्तरावरील पदे	६१
		एकूण पदे	६७
राज्यातील एकूण अस्थायी पदे		विभागीय स्तरावरील एकूण पदे	३६
		जिल्हा स्तरावरील एकूण पदे	३७३
		एकूण अस्थायी पदे	४०९



**विवरणपत्र - ब**

**शासन निर्णय क्रमांक: ईएनटी २०१३/प्र.क्र.७०/टी-१, दिनांक २ एप्रिल, २०१३ सोबतचे सहपत्र**

सन २०१३-१४ या वित्तीय वर्षाकरीता कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद विभागातील विभागीय व जिल्हा पातळीवरील करमणूक शाखेतील अस्थायी पदांना दि. १.३.२०१३ ते दि. २८.२.२०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेल्या विभाग व जिल्हा स्तरावरील अस्थायी पदे व वेतनश्रेणी दर्शविणारे विवरणपत्र.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	विभागीय स्तरावरील एकूण पद संख्या	जिल्हा स्तरावरील एकूण पद संख्या	एकूण (४+५)
१	उप आयुक्त (करमणूक शुल्क) (अपर जिल्हाधिकारी श्रेणी)	१५,६००-३९,१०० + ग्रेड पे ७६००	६	-	६
२	करमणूक शुल्क अधिकारी (तहसिलदार श्रेणी)	१५,६००-३९,१००+ ग्रेड पे ५०००	-	८	८
३	सहायक करमणूक शुल्क अधिकारी (नायब तहसिलदार श्रेणी)	९,३००-३४,८०० ग्रेड पे ४३००	-	३५	३५
४	करमणूक शुल्क निरीक्षक (अव्वल कारकून श्रेणी)	५,२००-२०,२००+ ग्रेड पे २८००	१२	२२५	२३७
५	वरिष्ठ लेखा परीक्षक	५२००-२०२००+ ग्रेड पे २८००	-	१	१
६	निम्नश्रेणी लघुलेखक	९३००-३४८०० + ग्रेड पे ४३००	-	१	१

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	विभागीय स्तरावरील एकूण पद संख्या	जिल्हा स्तरावरील एकूण पद संख्या	एकूण (४+५)
७	लिपीक-टंकलेखक	५,२००- २०,२०० + ग्रेड पे १९००	६	५४	६०
८	वाहनचालक	५,२००- २०,२०० + ग्रेड पे २४००	६	८	१४
९	शिपाई	४४४०-७४४०+ ग्रेड पे १३००	६	४१	४७
एकूण पद संख्या			३६	३७३	४०९